



To,
Listing Department
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, C-1, G Block,
Bandra Kurla Complex,
Bandra (East), Mumbai - 400 051.

Symbol: ANGELONE

Department of Corporate Service BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001. Scrip Code: 543235

Subject: Newspaper Advertisement for Unaudited Financial Results of the Company for quarter ended June 30, 2022 – Disclosure under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sirs/ Ma'am,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the newspaper advertisement for the publication of Unaudited Financial Results of the Company for quarter ended June 30, 2022 in the following newspapers:

- 1. Business Standard
- 2. Mumbai Lakshadeep

You are requested to take the same on records pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Thanking You, For **Angel One Limited** (Formerly Known as Angel Broking Limited)

Naheed Patel Company Secretary and Compliance Officer Membership No: A22506

Date: July 15, 2022 Place: Mumbai

Encl as above



#### CSO & Corporate Office:

6th Floor, Ackruti Star, Central Road, MIDC, Andheri (E) Mumbai-400 093. T: (022) 4000 3600 F: (022) 3935 7699

#### Regd Office:

www.angelone.in

G-1, Ackruti Trade Centre,
MIDC, Road No-7, Andheri (E),
Mumbai - 400 093.
T: (022) 6807 0100
F: (022) 6807 0107
E: support@angelone.in

#### Angel One Limited

(Formerly Known as Angel Broking Limited)
CIN: L67120MH1996PLC101709,
SEBI Registration No Stock Broker:
INZ000161534, CDSL: IN-DP-384-2018, PMS:
INP000001546, Research Analyst:
INH000000164, Investment Advisor:
INA000008172, AMFI Regn. No. ARN-77404,
PFRDA, Regn. No.-19092018.

# Monkeypox: Centre team in Kerala after first case

Mumbai, 14 July

he Centre on Thursday rushed a high-level, multi-disciplinary team to Kerala to collaborate with the state health authorities and institute public health measures after one case of monkeypox was confirmed in Kollam district of this southern state.

The central team to Kerala comprises experts drawn from National Centre for Disease Control (NCDC), Dr RML Hospital, New Delhi and senior officials from MoHFW, along with experts from Regional Office of Health and Family Welfare, Kerala.

Earlier in the day, the health ministry had written to states, asking them to proactively work on public health response against the disease. "The team shall work closely with state health departments and take stock of on-ground situations and recommend necessary public health interventions. Govt of India is taking proactive steps by monitoring the situation carefully and coordinating with states in case of any such possibility of outbreak occurs," the health ministry said in the evening.

The Centre had already issued guidelines for monkeypox disease management on May 31 amid rising cases across the globe.

A person who returned from overseas has been common signs and sympadmitted to hospital after he toms. showed signs of monkeypox.



NIV, Pune

Hospitals must be identified where these patients will be treated. the Centre has said

■ MoHFW asks states to follow May 31 guidelines Samples of first case were sent for testing at

Patient came from overseas, was in contact with monkeypox patient

The samples sent to the National Institute of Virology for testing, came back positive. The person concerned was in close contact with a monkeypox patient abroad. Already eleven people who came in contact with the monkeypox patient have been quarantined.

The health ministry has urged states to start working on their public health infrastructure to handle the disease. The ministry has asked states to start screening at points of entries, contact-tracing, and undertake surveillance activities following detection of a case. Testing and treatment protocols should be set and doctors working in hospitals, along with disease surveillance teams, should be alert about

ed until all lesions have resolved and the scabs have completely fallen off, the letter from Union health secretary Rajesh Bhushan said. Hospitals must be identified and adequate human resource and logistic support should be ensured at identified hospitals equipped to manage suspected or con-

Intensive risk communication should be shared with health care workers, sites like skin and paediatric OPDs, immunisation clinics, etc. People should also be encouraged to report the symptoms promptly, the letter added.

firmed cases, Bhushan said.

World Health The Organization (WHO) has reported 3,413 laboratory confirmed cases of monkeypox since January 1, and one death

Patients have to be isolathave been reported from the decreased urine output.

and the Americas (11 per cent). This points to a slow but sustained increase in the spread of cases globally. Considering this is the first time that cases and clusters are being reported concurrently in five WHO Regions, WHO has assessed the overall risk of spread of cases as "moderate" at global level," the health ministry letter read.

Monkeypox typically begins with a fever, headache, muscle aches, back-aches and exhaustion. The US Centers for Disease Control and Prevention (CDC) notes that it also causes lymph nodes to swell which is unlike smallpox. WHO has said it was important to not confuse monkeypox with chickenpox, measles, bacterial skin infections, scabies, syphilis and medication-associated allergies.

The symptoms usually last for two to four weeks. It is usually a self-limiting disease.

After the initial fever phase, skin eruptions show up. Rashes are usually concentrated on the face, palms and soles of feet. It can also affect the cornea and the genital areas. These eruptions can last for two to four weeks; they harden, become painful, and get filled up with fluid and eventually with pus. Finally, the scabs form and they fall off.

The health ministry has asked to isolate patients till the time scabs fall off. It has also asked to watch out for "Majority of these cases any blurring of vision and

National Stock Exchange of India Limited 'Exchange Plaza', Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051

#### PUBLIC NOTICE

Public Notice for compulsory delisting of equity shares of companies in terms of Regulation 32 (5) (a) of SEBI (Delisting of Equity Shares)

Notice is now given that it has been decided to delist (withdraw the admission to dealings in) the equity shares of the following company w.e.f. July 18, 2022, in terms of Regulation 32 (5) (a) of Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations, 2021 ("Delisting Regulations"), Section 21A of Securities Contract (Regulation) Act, 1956, Securities Contract (Regulation) Act, 1956, Securities Contract (Regulation) Rules, 1957 and Bye-Laws and Regulations of National Stock Exchange of India Limited ("Exchange").

Company Compulsorily Delisted due to Non-Compliance

Name and Registered office address of the company*	Fair value (Rs.)	Name of the Promoters of the company	Address of the Promoters of the company**
Chromatic India Limited 207, Vardhaman Service Industrial Estate, Fitwell Compound, 10, L.B.S. Marg, Vikhroli (w), Mumbai MH 400083 IN	(47.39) /-	Cheetah Multitrade Private Limited	206, Vardhaman Complex Premises Co-op. Society Ltd L. B. S. Marg, Vikhroli (West), Mumbai MH 400083 IN

\*Address available as per the records of the MCA/Exchange.

The consequences of compulsory delisting include the following: a. In terms of Regulation 34(1) of the Delisting Regulations, the delisted company, its whole-time directors, promoters, and group companies shall be debarred from accessing securities market for a

period of 10 years from the date of compulsory delisting. The onus of giving exit to the public shareholders and providing information to the Stock Exchanges for fair valuation is on the promoters of the company. In case, exit is not provided by the promoters, appropriate action would be taken against them.

Any queries can be addressed to Delisting Committee, National Stock Exchange of India Limited, Exchange Plaza, C-1, Block-G, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051. Tel: -91 22 26598100 (23409), e-mail: compliance\_listinginfo@nse.co.in/

Place: Mumbai

Date: July 15, 2022



www.Intinfotech.com

Angelone Angel One Limited

Revenue from operations Profit before tax

Profit for the period

Loss after tax from discontinued

Total Comprehensive Income for the period Equity Share capital Other Equity Earnings per equity share (FV Rs. 10 each) (not annualised for interim period) Basic EPS from continuing operations Diluted EPS from continuing operations Diluted EPS from discontinuing operations Diluted EPS from discontinuing operations Diluted EPS from total operations Diluted EPS from total operations Diluted EPS from total operations Debt Equity Ratio Debt Coverage Service Ratio

Debt Coverage Service Ratio

Total revenue from operations Profit before tax Profit for the period Total Comprehensive Income

**Equity Share capital** 

e. www.angelone.in

Date : 14 July 2022 Place: Mumbai

Earnings per equity share (FV Rs. 10 each)

(not annualised for interim period)

Sr. Particulars

(formerly known as Angel Broking Limited)
CIN: L67120MH1996PLC101709
Regd. Office: G-1, Ackruit Trade Centre, MIDC, Road No-7, Andheri (E),
Mumbai - 400 093 Tel: (022) 68070100 | Fax: (022) 68070107
Corporate Office: 6th Floor, Ackruti Star, Central Road, MIDC, Andheri (E),
Mumbai-400 093. Tel: (022) 40003600 | Fax: (022) 39357699

30-Jun-22

(Unaudited)

6,697.60 2,426.37

(0.01) (0.01) (21.87 21.33 0.71 Times

13.25 Times

Quarter Ended

Jnaudited

The above is an extract of the detailed format of unaudited consolidated and standalone financia results for the quarter ended on 30 June 2022 flied with the Stock Exchange under Regulatior 33 and 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 The full format of the unaudited Financial Results for the quarter ended on 30 June 2022 is

available on the website of National Stock Exchange of India i.e. www.nseindia.com an

Bombay Stock Exchange of India i.e. www.bseindia.com and on the website of the Compan

EXTRACT OF THE STATEMENT OF THE UNAUDITED STANDALONE

FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2022

1-Mar-22

6,712.78 2,743.14

2,046.94

2,046.38 828.59

(Audited)

828.59

30-Jun-21

(Audited) (Unaudited) (Audited)

4,626.68 1,622.25

1,213.67

Quarter Ended

(Unaudited)

823.70

For Angel One Limite

Dinesh Thakka

31-Mar-22

22,586.05 8,367.11

6,248.0

6,237.74 828.59 15,015.18

3.23 Times

2.65 Time

Ended

(Audited)

22,814.04 8,230.47 6,148.67

6,138.82

828.59 4,627.07

(2.51

EXTRACT OF THE STATEMENT OF THE UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2022 (Rs. in million



A Larsen & Toubro **Group Company** 

### LARSEN & TOUBRO INFOTECH LIMITED

Registered Office: L&T House, Ballard Estate, Mumbai - 400 001; Tel: (91 22) 6752 5656; Fax: (91 22) 6752 5893, E-mail: investor@Intinfotech.com; Website: www.Intinfotech.com, Corporate Identity Number: L72900MH1996PLC104693

#### **EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

**₹ Million** 

	Consolidated				
		Year ended			
Particulars Particulars	June 30 2022	March 31 2022	June 30 2021	March 31 2022	
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	
Total income	46,669	44,356	35,841	161,354	
Net profit before tax	8,510	8,596	6,721	30,974	
Net profit after tax	6,344	6,375	4,968	22,985	
Total comprehensive income	4,952	5,975	4,807	23,772	
Equity share capital	175	175	175	175	
Earnings Per Share (not annualized) (Face value of ₹ 1/- each)					
a) Basic (in ₹)	36.13	36.34	28.40	131.19	
b) Diluted (in ₹)	36.08	36.27	28.27	130.81	

				₹ Million	
	Standalone				
		Quarter ended			
Particulars	June 30 2022	March 31 2022	June 30 2021	March 31 2022	
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	
Total income	43,383	41,029	34,142	149,955	
Net profit before tax	8,051	8,061	7,409	30,104	
Net profit after tax	5,993	5,992	5,757	22,609	
Total comprehensive income	4,635	5,443	5,340	23,252	
Equity share capital	175	175	175	175	
Earnings Per Share (not annualized) (Face value of ₹ 1/- each)					
a) Basic (in ₹)	34.18	34.19	32.95	129.14	
b) Diluted (in ₹)	34.14	34.13	32.80	128.77	

- 1. The consolidated financial results and the standalone financial results of the Company for the quarter ended June 30, 2022 have been subjected to limited review by the statutory auditors. The results have been reviewed by the Audit Committee of the Board and approved by the Board of Directors at its meeting held on July 14, 2022.
- 2. The above is an extract of the detailed format of the unaudited financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited consolidated financial results and the unaudited standalone financial results for the quarter ended June 30, 2022 are available on the Stock Exchanges website of BSE (www.bseindia.com/corporates), NSE (www.nseindia.com/corporates) and Company's website at www.Intinfotech.com/investors.
- 3. Results for the quarter ended June 30, 2022 are in compliance with Indian Accounting Standards (Ind AS) as notified by the Ministry
- Arrangement amongst the Company and Mindtree Limited ('Amalgamating Company') and their respective shareholders and creditors, under Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 ("Scheme"), subject to receipt of requisite approvals of shareholders and creditors of the Company, and statutory authorities. The Scheme, inter-alia, provides for amalgamation of the Amalgamating Company with the Company, and consequent issue of fully paid-up equity shares by the Company to the shareholders of the Amalgamating Company as per the Share Exchange Ratio defined in the Scheme. BSE Limited and National Stock Exchange of India Limited have conveyed on June 16, 2022, their no objection to the Scheme. The Scheme was filed by the Company with the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench (NCLT) on June 17, 2022 and NCLT has passed directions to convene meeting(s) of equity shareholders and unsecured creditors of the Company on August 10, 2022. The proposed Scheme does not have any impact on the consolidated and standalone financial results of the Company for the quarter ended June 30, 2022.
- 5. Figures for the earlier periods have been regrouped, wherever necessary.

for LARSEN & TOUBRO INFOTECH LIMITED

Place: Mumbai. India Sudhir Chaturvedi

# Maha slashes VAT on petrol, diesel

Maharashtra government had decided to reduce the value-added tax (VAT) on petrol and diesel by ₹5 and ₹3 per litre, respectively, Chief Minister Eknath Shinde said on Thursday.

The decision, to be implemented from Thursday midnight, would entail a burden of ₹6,000 crore on the state

exchequer. It would benefit the common man affected by the fuel price hike, Shinde told reporters after a Cabinet meeting at the secretariat 'Mantralaya'. Deputy CM Devendra Fadnavis said the decision was part of the Shiv Sena-BJP government's commitment to people's welfare. The state would ensure the burden of ₹6.000 crore on the state exchequer does not impact development works. Shinde said. The Maharashtra government also reversed the previous Maha Vikas Aghadi (MVA) regime's decision to stop direct election of village sarpanchs and municipal council/nagar panchavat presidents.

ACCENT REGION

CHHATTISGARH

# Frontline to front office: Policy makes way for ex-rebels

**R KRISHNA DAS** Raipur, 14 July

Clad in blue saree, Dasmi Kuhrami welcomes visitors with folded hands that once pulled the trigger to target security personnel in Chhattisgarh's restive Bastar region.

Now in her mid-twenties, Dasmi joined the Chetna Natya Mandali (CNM), a frontal organisation of the outlawed Communist Party of India (Maoist), when she dent of Chandameta in the Chitrakote Eco-Tourism Resort Bastar district, her family that reportedly forced her to join the Red army.

Initially, she was asked to who was carrying a reward of ₹5 lakh, was involved in several deadly attacks on ment's policy, security personnel.

While working with the rebel surrenorganisation, she met dering is eligi-Vargesh, another hardcore ble to get ₹5 Maoist. They decided to get lakh married and lead a peaceful middle and life. But fate willed other- lower cadre wise for Dasmi as Vargesh are entitled to was killed in an encounter get ₹2.5 lakh, with security forces in Katekalyan on the very day they tied the knot.

The incident devastated ₹6,000 for a down arms.

policy provided a platform tion. and she joined the main-



was just 13 in 2011. A resi- Dasmi Kuhrami with Chhattisgarh CM Bhupesh Baghel at

Inspector General of Police (Bastar) Sundarraj P said.

Dasmi is one of the 1,463 promote Mao ideology Maoists surrendered in the through cultural activities last three and a half years among villagers in the swayed by the scheme, he remote pockets. She was lat-said, adding that in the curer elevated in the party to rent calendar year, 259 join the main cadre. Dasmi, rebels have laid down arms (as one June 24, 2022).

> a high-ranked Under the state government's policy, a high-ranked rebel surrendering is eligible while middle and lower besides monthly stipend of

to get ₹5 lakh while cadre are entitled to get ₹2.5 lakh, besides a monthly stipend of ₹6,000 for a maximum period of 36 months

her and she decided to lay maximum period of 36 Resort, managed by the months. It excludes addi-"The Chhattisgarh gov-tional incentives for recovernment's attractive Maoist ered weapons and grants for surrender and rehabilitation study and house construc-

Besides the package, the

was living in deprivation stream in July 2020," administration is also skilling surrendered Maoists according to their

eligibility and talent. A wellequipped skill development centre has been set up at Adawal on the outskirts of divisional headquarters of Jagdalpur surrendered rebels are imparted training. Dasmi is Under the state govern- one of the beneficiaries of

> the centre. Dasmi was skilled human resources at centre the where she has been transformed as a receptionist. Dasmi has been absorbed at Chitrakote

Eco-Tourism state-run Chhattisgarh Tourism Board Chitrakote, which has found place in the tourism map because of its beautiful waterfalls.

## RAJASTHAN **Promoting** tourism via khadi

ANII SHARMA Jaipur, 14 July

The Rajasthan government is taking steps to promote khadi and provide facilities and incentives to workers engaged in the handicraft. The state government will set up a Khadi Plaza in Jaipur. The plaza will help to promote khadi products and facilitate weavers of the state to showcase and market their products.

Rajiv Arora, chairman, Rajasthan Small Industries Corporation, said technical consultants had been hired for renovating the Rajasthali complex to make it a centre of attraction for tourists.

Chief Minister Ashok Gehlot has approved the draft of the "Khadi Workers Economic Incentive Scheme". Along with this, he has sanctioned ₹9 crore for assisting workers in 2022-23.

With this approval, over 20,000 khadi workers of the state will get remuneration. Under this scheme, khadi spinners/weavers will get incentives per square metre (which is called gundi) in addition to the rates fixed by the Khadi and Village Industries Commission in accordance with the cost chart.

Apart from this, workers engaged in khadi organisations/ societies will get an incentive per square metre on the items produced by such organisations/societies. An amount of ₹36 lakh will be for the manufacture of software, computer operators, and other works including data entry. The Khadi and Village Industries Commission will invite applications from workers through khadi institutions/committees. The incentive will be transferred directly to the bank account of the beneficiary. Meanwhile. Minister for Khadi and Village Industries Shakuntla Rawat said apart from aggressive marketing, the state government proposed an online platform to boost sales of khadi products.







Date: July 14, 2022

4. The Board of Directors of the Company at its meeting held on May 06, 2022, has approved a Scheme of Amalgamation and

President- Sales & Whole time Director

Adfactors 161

## सिंहगड किल्ला १६ जुलैपर्यंत पर्यटनासाठी बंद ठेवण्याची मागणी

आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी,

तात्पुरती बंदी आवश्यक

आहे, असे वनविभागाच्या

आहे.

घाट

परिसरातील

करण्यासाठी

नमुना क्र. ७५

आम्ही

वाहतूक नियंत्रित

अधिक

अर्ज क्रमांक: ACC / X / 116 / 2022

Purvoday Pratishthan ... बाबत

Kamalkant R. Yadav ... अर्जदार

सार्वजनिक न्यासाचे नाव

देण्यास

किल्लुयाला भेट

आहे,

जेव्हा

प्रवाशांची

सुनिश्चित

शक्यता आहे.

बृहन्मुबई विभाग मुबई

सारिमरा, सारिमरा मार्ग

वरळी, मुबई-४०००३०.

चौकशीची जाहीर नोटीस

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की

महाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुबई विभाग, मुंबई हे वर

नमूद केलेल्या अर्ज यासबधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त

विशेषतः वीकेंडला

हजारो

या

आम्ही या स्थानांवर अतिरिक्त

सावधगिरीची चिन्हे ठेवत

आहोत. किल्लूयाकडे जाणार्या

घाट विभागात किमान आठ

ठिकाणी खडक पडण्याची

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय

पर्यटक

व्यतिरिक्त,

करण्यासाठी

सुरक्षितता

चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे सिंहगड किल्लुयावर पायथ्यापासून

सिंहगडाकडे जाणाऱ्या ९ किमीच्या मार्गाला खडक कोसळण्याच्या भितीने पुणे वनविभागाने जिल्हा प्रशासनाला

### इरई धरणाचे सातही दरवाजे उघडले

चंद्रपूर, दि. १४ : मागील ४ दिवसांपासून जिल्ह्यात सुरु असलेल्या दमदार पावसाने आता बुधवारी इरई धरणाचे एकूण सर्व सातही दरवाजे १ मीटरने उघडण्यात आले आहेत. जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसाने इरई धरणाचे ५ दरवाजे ०.५० मीटरने उघडण्यात आले होते. परंत्र धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या सततच्या पर्जन्यामुळे ते सर्व दरवाजे मीटरने

उघडण्यात आले आहेत.

पुणे, दि.१४ : शहरात पत्र लिहिले आहे. त्यात कार्यालयाला पत्र लिहिले स्वयंसेवकांची नियुक्ती केली मागील चार दिवसांपासून सिंहगड किल्लुयावर येणाऱ्या पाऊस सुरू आहे. तसेच पर्यटकांना १६ जुलैपर्यंत घाट माध्यावर पावसाने बंदी घालण्याची या पत्रातून विनंती केली आहे.

मंगळवारी जिल्हाधिकारी अधिकाऱ्यांनी

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुबई विभाग मुबई सास्मिरा, सास्मिरा मार्ग, वरळी, मुबई-४०००३०. चौकशीची जाहीर नोटीस

अर्ज क्रमांक: ACC / X / 138 / 2022 सार्वजनिक न्यासाचे नावः Siddhi Sanskruti Foundation ... बाबत Mrs. Siddhi Sachin Padwal ... अर्जदार

नमुना क्र. ७५

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासबधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरच

न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय? २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय

अ) जगम मिळकत (वर्णन) : रू. १०००/-(अक्षरी रूपये एक हजार फक्त)

ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरंक

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत य कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानतः आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजन चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य मुंबई याचे शिक्क्यानिशी आज दिनाक ०७/०७/२०२२ रोजी दिली



अधीक्षक (न्याय शाखा) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुबई विभाग, मुबई

**PUBLIC NOTICE** 

Mr. Ramkamal D. Bhagchandani, a member of the DIMPLE ARCADE Premises Co-Operative Society Limited, having address at Thakur Complex, Kandivali East, Mumbai - 400101, and holding Shop Nos. 232, 234 & 235 in the building of the society, died on 10/05/2021. Mr. Vinee Ramkamal Bhagchandani has made an application for transfer of the shares of the decease

The Society hereby invites claims or objections from the heir/s or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of such claims/objections. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

> for and on behalf of DIMPLE ARCADE PREMISES CHS LTD. Hon. Secretary

#### जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतनेस येथे सूचना देण्यात येत आहे मी, माझे अशील **श्रीमती रेखा दिपक शा**ह व मोसम दिपक शाह हे स्वर्गीय श्री. दिपक एन. शाह यांचे कायदेशीर वारसदार आहेत जे फ्लॅट क्र.३०८, कल्पतरु एलिगंट, आकुर्ली क्रॉस रोड क्र.३, कल्पतरु टॉवर समोर कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१ येथील जागेचे मालक होते.

माझ्या अशिलांनी नमुद केले आहे की, **स्वर्गीय श्री. दिपक एन. शाह** यांचे निधन झाल्यानंतर त्यांनी वर नमुद फ्लॅट श्री. निकुंत दिपक शाह यांच्या नावे दिनांक २३.०५.२०२२ रोजी मुक्तता करारनामाद्वारे मुक्त केले आहेत, ज्या स्वर्गीय श्री. दिपक एन. शाह यांच्या कायदेशीर वारसदार आहेत आणि सदर मुक्तता करारनामा नोंदणीकृत करण्यात आला होता.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत विक्री, बक्षीस, तारण, अधिभार, भाडेपट्टा, मालकी हक्क वारसाहक किंवा अन्य इतर प्रकारे काही दावा, अधिकार, हक्क, हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेजी पराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना संदर सचना प्रकाशन तारखेपासन १५ दिवसांत कळवावे. अन्यथा असे दावा नाहीत असे समजले जाईल. मुंबई, आज दिनांकीत १५ जुलै, २०२२

सही/-यद्वेश चंद्रा दुबे ॲडव्होकेट व नोटरी

सी-२, हेमु क्लासिक इमारत, एलआयसी कार्यालयावर. एस.व्ही. रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४.

#### PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN that my client Mr.Santosh Dattaram Bane son of Late Mr.Dattaram Gopinath Bane and Late Mrs.Pramila Dattaram Bane, having address at Room No.2972, Bldg.No.40, 2nd floor, Abhyudaya Nagar, Prafulla CHS Ltd., G.D.Ambedkar Marg, Kalachowki, Mumbai 400033 have applied for Loan from Bank on Room No.2972, Bldg.No. 40, 2nd floor, Abhyudaya Nagar, Prafulla CHS Ltd., G.D. Ambedkar Marg, Kalachowki, Mumbai 400033 in his name.

Any person/s having any claim on or to the above said Room or any part thereof by way of sale, lease, lien, charge, inheritance, mortgage, gift, trust or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned with documentary evidence having their office at 8, Kondaji Bldg. No.3, V.L.Pednekar Marg, Parel, Mumbai 400012 within fifteen days from the date of publication hereof, failing which, the process will be completed without reference to such claim and the same if any will be considered as waived.

> Sd/-Rakesh P. Dooa **Advocate High Court** 8, Kondaji Bldg. No.3, V.L.Pednekar Marg, Parel, Mumbai 12.

### **PUBLIC NOTICE**

Housing Society Limited, having address at Sarova Complex, Samata Nagar, Kandivali East Mumbai - 400101, and holding Flat No.E-2/203, in the building of the society, died on 12/03/2019, without making any nomination. Mr. Pravin Nair K. & Mr. Prasanth K. has made an application for transfer of the shares of the deceased member to his/her name. The Society hereby invites claims or objections from the heir/s or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of such claims/objections. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period. for and on behalf of TORANA CHS LTD.

Hon. Secretary

#### जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतनेस येथे सूचना देण्यात येत आहे मी, माझे अशील **श्री. निकुंज दिपक शा**ह <mark>त्र मोसम दिपक शाह</mark> हे स्वर्गीय श्री. दिपक एन. शाह यांचे कायदेशीर वारसदार आहेत जे फ्लॅट क्र.सी/८०१, भारत अपार्टमेंट, मार्वे रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४ येथील जागेचे मालक होते.

माझ्या अशिलांनी नमुद केले आहे की**, स्वर्गीय श्री. दिपक एन. शाह** यांचे निधन झाल्यानंतर त्यांनी वर नमुद फ्लॅट **श्रीमती रेखा दिपक शाह** यांच्या नावे दिनांक २३.०५.२०२२ रोजी मुक्तता करारनामाद्वारे मुक्त केले आहेत, ज्या **स्वर्गीय श्री. दिपक एन. शाह** यांच्या कायदेशीर वारसदार आहेत आणि सदर मुक्तता करारनामा नोंदणीकृत करण्यात आला होता.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत विक्री, बक्षीस, तारण, अधिभार, भाडेपट्टा, मालकी हक वारसाहक किंवा अन्य इतर प्रकारे काही दावा, अधिकार, हक्क, हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना सदर सुचना प्रकाशन तारखेपासन १५ दिवसांत कळवावे. अन्यथा असे दावा नाहीत असे समजले जाईल.

मुंबई, आज दिनांकीत १५ जुलै, २०२२

सही/-यद्वेश चंद्रा दुबे ॲडव्होकेट व नोटरी

सी-२, हेम् क्लासिक इमारत, एलआयसी कार्यालयावर, एस.व्ही. रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४.

#### **PUBLIC NOTICE**

TAKE NOTICE THAT our client – MRS. HIRA BALU AGAWANE is intending to sell her Property i.e. ROOM NO. A-7 IN CHARKOP [1] ADARSH CO-OP. HSG. SOC. LTD., SITUATED AT PLOT NO. 360, RSC-38, SECTOR NO.: 3, CHARKOP, KANDIVALI [W], MUMBAI – 400067, area admeasuring 25 sq. mtrs. built up. More particularly descried in the schedule mentioned

Originally the said ROOM was allotted to MR. ASHOKKUMAR J. SHUKLA by the society/MHADA. MRS. HIRA BALU AGAWANE has purchased the said oom from MR. ASHOKKUMAR J. SHUKLA by way of agreement dated

The Original allotment letter in respect of allotment of ROOM NO. A-7 The Original allourieric letter in respect or allourieric or ROOM NO. Arr ssued in favour of MR. ASHOKKUMAR J. SHUKLA by MHADA is misplaced and not traceable. Therefore, the necessary complaint is lodged with the Kandivali Police Station and to that effect the certificate is issued by the Kandivali Police Station bearing NC no. 18704/2022 dated 08.07.2022.

MRS. HIRA BALU AGAWANE has agreed to sale, transfer the said room and shares and membership of the society. Any person having or claiming any right, title, interest of any type in the above property or any part thereof by way o inheritance tenancy, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession or encumbrance of any nature whatsoever including any by way of any lien over the said ROOM or allotment letter i.e. above mentioned property is hereby required to intimate the same to the undersigned together with the documents or the basis of which such claim and made within 14 days from the date of publication of this notice failing which our clients shall complete the transaction vithout reference to such claim and claims of such persons shall be treated as waived and not binding on our clients.

: SCHEDULE OF PROPERTY ABOVE REFFERRED TO ALL THAT PIECE AND PARCEL OF THE **ROOM NO. A-7 IN CHARKOP** [1] **ADARSH COOP. HSG. SOC. LTD., SITUATED AT PLOT NO.** 360, RSC-38 SECTOR NO.: 3, CHARKOP, KANDIVALI [W], MUMBAI - 400067, area admeasuring 25 sq. mtrs. built up. Constructed on the Land Bearing C.T.S NO. IC/1 of Village- Kandivali, Taluka - Borivali, Mumbai Suburban District together with soil. subsoil, of the said ROOM and along with the common use and enjoyment of passage and open space.

Mr. NAVIN C. SHETH Advocate High Cour D/13, Plot No, 507, Sector 5, Mahalaxmi C.H.S. Ltd. Charkop, Kandivali [W], Mumbai-400 067

Place: Mumbai Dated: 15-07-2022

COMPUAGE INFOCOM LIMITED

# Value Performance सीआयएन: एल९९९९९एमएच१९९९पीएलसी१३५९१४ नोंदणीकृत कार्यालय: डी-६०१/६०२ व जी-६०१/६०२, लोटस कॉर्पोरेट पार्क, ग्रॅहम फर्थ स्टिल कंपाउंड,

पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०००६३ दूर::९१-२२-६७११४४४४, फॅक्स: ९१-२२-६७११४४५, ई-मेल:investors.relations@compuageindia.com

#### मुंतवणूक शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) मध्ये कंपनीचे समभागाचे हस्तांतरणाकरिता सूचना

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १२४(६) आणि गुंतवणूक शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम, २०१६, वेळवेळी सुधारितप्रमाणे कंपनीच्या भागधारकांना

9 सलग वर्षे किंवा अधिक कालाकरिता भागधारकाद्वारे दावा न केलेले किंवा देण्यात न आलेल्या नाभांशासंदर्भात गुंतवणूक शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) मध्ये सर्व शेअर्स हस्तांतरणाकरिता नमुद आवश्यकतानुसार कंपनीने आयईपीएफ खात्यात हस्तांतरीत होण्यास ज्या भागधारकांचे शेअर्स पात्र ऑहेत त्या सर्व भागधारकांना व्यक्तिश: कळविले आहे. वित्तीय वर्ष २०१४–१५ (अंतिम लाभांश) करिता

देण्यात न आलेले किंवा दावा न केलेले लाभांश आयईपीएफ खात्यात शेअर्ससह हस्तांतरणास देय

www.compuageindia.com वेबसाईटवर अपलोड केले आहे. जर कंपनीला दिनांक सोमवार, १७ ऑक्टोबर, २०२२ पर्यंत संबंधित भागधारकांकडून कोणतार्ह पत्रव्यवहार प्राप्त न झाल्यास कंपनीद्वारे विहित प्रक्रियेनुसार आयईपीएफ खात्यात शेअर्स हस्तांतरीत केले

गगधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, दावा न केलेले लाभांश व शेअर्स दोन्ही आयईपीएफ खात्यात अशा शेअर्सवरील सर्व लाभांसह हस्तांतरीत केल्यानंतर त्यावर नियमाअंतर्गत विहितप्रमाणे आयईपीएफ-प

मध्ये अर्ज करून आयईपीएफ प्राधिकरणाकडून भागधारकांना पुन्हा दावा सांगता येईल. या प्रकरणात व नियमाबाबत काही प्रश्न असल्यास भागधारकांनी कृपया संपर्क निबंधक व हस्तांतरप प्रतिनिधी **लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि.,** सी–१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (प.) मुंबई–४०००८३, दूर::०२२–४९१८६२७०, ई–मेल:<u>iepf.shares@linkintime.co.in</u> कॉम्प्युएज इन्फोकॉम लिमिटेडकरित

दिनांकः १४ जुलै, २०२२

सही / कंपनी सचिव

### Angelone Angel One Limited

(formerly known as Angel Broking Limited)
CIN: L67120MH1996PLC101709
Regd. Office: G-1, Ackruti Trade Centre, MIDC, Road No-7, Andheri (E),
Mumbai - 400 093 Tel: (022) 68070100 | Fax: (022) 68070107
Corporate Office: 6th Floor, Ackruti Star, Central Road, MIDC, Andheri (E),
Mumbai -400 093. Tel: (022) 40003600 | Fax: (022) 39357699
Website: www.angelone.in | Email: investors@angelbroking.com

#### EXTRACT OF THE STATEMENT OF THE UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2022

Sr. No.	Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended
		30-Jun-22	31-Mar-22	30-Jun-21	31-Mar-22
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Revenue from operations	6,697.60	6,712.78	4,626.68	22,586.05
2	Profit before tax	2,426.37	2,743.14	1,622.25	8,367.11
3	Loss after tax from discontinued				
	operations	(0.60)	(0.62)	(0.64)	(2.51)
4	Profit for the period	1,815.05	2,046.94	1,213.67	6,248.05
5	Total Comprehensive Income for the				
	period	1,807.15	2,046.38	1,207.27	6,237.74
6	Equity Share capital	830.72	828.59	823.70	828.59
7	Other Equity				15,015.18
8	Earnings per equity share				
	(FV Rs. 10 each)				
	(not annualised for interim period)				
	Basic EPS from continuing operations	21.88	24.72	14.80	75.75
	Diluted EPS from continuing operations	21.34	24.31	14.59	74.47
	Basic EPS from discontinuing operations	(0.01)	(0.01)	(0.01)	(0.03)
	Diluted EPS from discontinuing operations	(0.01)	(0.01)	(0.01)	(0.03)
	Basic EPS from total operations	21.87	24.72	14.79	75.72
	Diluted EPS from total operations	21.33	24.30	14.58	74.44
	Debt Equity Ratio	0.71 Times			0.79 Times
	Debt Coverage Service Ratio	14.4 Times			13.23 Times
	Interest Service Coverage Ratio	13.25 Times			12.65 Times

#### EXTRACT OF THE STATEMENT OF THE UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2

Sr. No.	Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended
		30-Jun-22	31-Mar-22	30-Jun-21	31-Mar-22
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total revenue from operations	6,803.16	6,767.11	4,687.78	22,814.04
2	Profit before tax	2,387.82	2,704.86	1,578.64	8,230.47
3	Profit for the period	1,783.26	2,022.63	1,178.52	6,148.67
4	Total Comprehensive Income for				
	the period	1,775.62	2,022.08	1,172.41	6,138.82
5	Equity Share capital	830.72	828.59	823.70	828.59
6	Other Equity				14,627.07
7	Earnings per equity share				
	(FV Rs. 10 each)				
	(not annualised for interim period)				
	Basic EPS	21.49	24.42	14.36	74.52
	Diluted EPS	20.96	24.01	14.16	73.25

results for the quarter ended on 30 June 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 and 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited Financial Results for the quarter ended on 30 June 2022 is available on the website of National Stock Exchange of India i.e. www.nseindia.com and Bombay Stock Exchange of India i.e. www.bseindia.com and on the website of the Company e. www.angelone.ir

Date: 14 July 2022

The above is an extract of the detailed format of unaudited consolidated and standalone financia

(Formerly Known as Angel Broking Lim

Dinesh Thakka Chairman and Managing Director

#### फॉर्म क्र. आयएनसी - १९

(कंपन्या (संस्थापन) नियम, २०१४ चे नियम २२ अंतर्गत)

- याद्वारे सूचना देण्यात वेत आहे की, कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद ८ चे उप अनुच्छेद (४) (२) यांच्या अनुपालनांतर्गत अ**डिनो रिसर्च फाऊंडेशन**, कंपन्या कायदा, २०१३ अंतर्गत नोंदणीकृत एक सेक्शन ८ कंपनी या कंपनीचे मेक्शन ८ कंपनी या पेवजी लिमिटेट हा शब्द ममाविष्ट करून किंवा अन्य प्रकारे विच्या नावामध्ये प्रायव्हेट लिमिटेड हे शब्द समाविष्ट करून परिवर्तन करण्याकरिता क्षेत्रीय संचालक, मुंबई यांच्याकडे अर्ज काण्यात आला आहे
- कंपनीची मख्य उद्दिष्टे पढीलप्रमाणे :
- वैज्ञानिक व तांत्रिकी संशोधन प्रारंभ करणे. हाती घेणे. चालवणे. कार्यरत होणे. प्रोत्साहन देणे. सहाय्य. उत्तेजन ेरण, अर्थपुरवठा करणे व आयोजित करणे, भारत/परदेशातील सर्व प्रकारच्या, पर्रात्र देणे, अर्थपुरवठा करणे व आयोजित करणे, भारत/परदेशातील सर्व प्रकारच्या, परंतु आर्थिक, सकारी वसुलीविषयक, व्यावसायिक, वित्तीय, कृषी, वैद्यकीय, उद्योग, खनीकर्म, तांत्रिकी व वैज्ञानिक अडचणी प्रकरणे यांच्यापर्यंत मर्यादित नव्हे, तांत्रिकी संशोधन, विकास, प्रयोग, अन्वेषण, चौकशी, अभ्यास, प्रकल्प विश्लेषण, परीक्षण, सर्वेक्षण व चाचण्या करणे.
- प्रस्तावित कंपनीच्या मसुद्याचे ज्ञापन व संस्थापन समयलेखाची प्रत कार्यालय पत्ता : जी १, एमआयडीसी महाकाली गुंफा मार्ग, अँधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०९३ येथे परीक्षण करता येऊ शकेल.
- याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, सदर अर्जासंदर्भात कोणाही व्यक्ती, संस्था, कंपनी. कॉर्पोरेशन वा बॉडी कॉर्पोरेट यांची कोणतीही हरकत असल्यास त्यांची हरकत लिखित स्वरूपात क्षेत्रीय संचालक, मुंबई यांच्याकडे सदर सूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून तीस दिवसांच्या आत, प्रादेशिक संचालकांना संबंधित प्राद्धारे, एव्हरेस्ट, ५ वा मजला, १०० मरीन ड्राइव्ह, मुंबई – ४०० ००२ थेथे पाठवावी ज्याची एक प्रत अर्जदारांना जी – १, एमआयडीसी, महाकाली गुंफा मार्ग, अधेरी (पूर्व), मुंबई – ४०० ०९३ येथे पाठवावी.

अर्जदारांची नावे १. गुलु मिरचंदानी २. विजय मनसुखानी

IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI (Bandra Branch Revision Application No.88 of 2021

V/s.

EX-213, EX-220, EX-136 & EX-144 In R.A.E. & R. SUIT NO.2185 OF 1980

Shri R. P. Saple Shri Hemant Radhakrishna Sapale aged: 71 years, Occ.: Business, r/o Parvati Niwas, 3rd Floor, Mahant Road Extension, Vile Parle (E), Mumbai 400057, Email: Nil, Cell:8879002509

. Applicant

Shri R. D. Sabnis l (a) Shri Suresh D. Sabnis

 (b) Shri Vvankatesh Devidas Kamat. aged: 47 years, Occ.: Service, r/o Navsamaj Cooperative Housing Society Limited, Building No.3 'E' Wing, Gr Floor, Flat No.2, 141

Dayaldas (Gujarati Society) Road, Vile Parle (E), Mumbai 400057 and Illegal Occupant of Tenement No.4 of Parvati Niwas, Gr. Floor Mahant Road Ext., Vile Parle (E), Mumbai-400057, Email & Cell: Not Known and as C.A. of Respondent Nos.2 (b), 2 (c) & 3 below Shri Devidas Vyankatrao Kamat

2 (b). Smt. Manali Dilip Nadkarni nee Trupti Devidas Kamat, Aged: 45 years Occ: Housewife, residing at A-4/9, Shriram Garder B. No. /77/2B, Dattanagar Road, Bharati Vidyapeeth, Katraj, Pune 411046, Email & Cell: Not Known

2 (c). Shri Pradip Devidas Kamat, aged 41 Years, Occ.: Nil, r/o Navsamaj Coop. Housing Society Ltd Building No.3 'E' Wing, Gr. Floor, Flat No.2, 141 Dayaldas (Gujarati Sty) Road, Vile Parle (E), Mumbai400057, Email& Cell-Not Known

The Respondent Nos.2 (b) & 2 (c) abovenamed,

Whereas the Applicant abovenamed has filed this Revision Application against Respondents praying that this revision be admitted and record and proceedings of above suit and R.A.D. Suit 278/1998 be called for by this Hon'ble Court; and impugned orders dated 21/09/2021 below EX-213, dated 1/10/2021 below EX-220, dated 5/8/2021 below EX-136 and 9/8/2021 below EX-144 be set aside and four applications at EX-213, EX-220, EX-136 and EX-144 be allowed and hearing and disposal of this revision be expedited as above suit is High Court expedited by general direction and Applicant is a senior citizen and for other reliefs

You are hereby notice to appear in this Court in person or by pleader duly instructed on the 19-07-2022 at 2:45 p.m. in Court Room No.41, Court of Small Causes, Bandra Branch, Bhaskar Building, Anant Kanekar Marg, Bandra (East), Mumbai 400051 to show cause against applicatio failing wherein, the said application will be heard and determined Ex-parte.

Given under the seal of the Court, this 15th November, 202

Place: Mumbai

Additional Registra रिलायन्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कं. लि.

(M. K. Shringare)

**RELIANCE** 

११वा मजला, नॉर्थ साईड, आर–टेक पार्क, पश्चिम द्रुतगती महामार्ग गोरेगाव (पुर्व), मुंबई-४०००६३.

### ताबा सूचना (पाहा नियम ८(१))(स्थावर मालमत्तेकरिता)

याअर्थी, रिलायन्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लि. (आरएआरसी०५९ (आरएचडीएफसी एचएल) ट्रस्ट) यांनी दिनांक २९/०३/२०१९ रोजीचे करारनामानुसार <mark>रेलीगेअर हाऊसिंग डेव्लपमेंट फायनान्स</mark> **कॉर्पोरेशन लिमिटेड** यांच्याकडून वित्तीय मालमत्ता प्राप्त केली आहे. खालील स्वाक्षरीकर्ता सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत **रिलायन्स हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेंड**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ (अधिनियम) च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी दिनांक १९.०१.२०१९ रोजी मागणी सूचना वितरीत केली होती, त्या सूचनेनुसार **अंकिता सचिन खेडकर आणि सचिन दत्तात्रय खेडकर, दोघांचा पत्ता:** एच.क्र.१००७, विक्रमगड, तालुका विक्रमगड, विक्रमगड ठाणे महाराष्ट्र-४०१४०५ **आणि दुसरा पत्ता:** फ्लॅट क्र.११८, १ला मजला, डी विंग, रामचंद्र संकुल म्हणून ज्ञात इमारत, भुमापन क्रमांक क्र.३, मौजे विक्रमगड, तालुका मौजे विक्रमगड, जिल्हा पालघर (कर्जदार) व (सह-कर्जदार) यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत रक्कम रु.१०,६०,४३६.४४ (रुपये दहा लाख साठ हजार चारशे छत्तीस आणि पैसे चव्वेचाळीस फक्त) ही रक्ष्म जमा क्यायाम मांगण्यात आले होते

कर्जदार/जामीनदार/तारणकर्ता हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार, जामीनदार/तारणकर्ता व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा सांकेतीक ताबा दिनांक **१२ जुलै, २०२२** रोजी घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार/जामीनदार/तारणकर्ता आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर

मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी रिलायन्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लि. यांच्याकडे रु.१०,६०,४३६.४४ **(रुपये दहा लाख साठ हजार चारशे छत्तीस आणि पैसे चव्वेचाळीस फक्त)** आणि १८.०१.२०१९ पासून त्यावरील करारदराने पुढील व्याज व प्रासंगिक खर्च व शुल्क ही रक्कम जमा करावी.

कर्जदार यांचे लक्षा वेंधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात ायद्याच्या कलम १३(८) ची तरतृद आहे. जर कजेदारानी विक्रीकरिता निश्चित तारखेपूर्वी कोणत्याहे वेळी आरएआरसीकडे संपूर्ण देय रक्कम तसेच त्यावरील शुलक, खर्च इत्यादी जमा केल्यास प्रतीभृत मालमत्तेची आरएआरसीकडून विक्री किंवा हस्तांतर केले जाणार नाही आणि प्रतीभूत मालमत्तेच्ये विक्रीकरिता आरएआरसीकडून कोणतीही कारवाई केली जाणार नाही.

### स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र.११८, क्षेत्रफळ ५६.२२ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, १ला मजला, डी विंग, रामचंद्र संकुल म्हणून जात इमारत. भमापन क्रमांक क्र.३. मौजे विक्रमगड. तालका मौजे विक्रमगड. जिल्हा पालघर येथील मालमनेचे सर्व भाग व खंड तिकाण : विकमगड जिल्हा पालघर प्राधिकत अधिकारी

मे. रेलिगेअर हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड दिनांक: १२.०७.२०२२

(व्हीसी)/अन्य दकशाव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे.

#### टीसीएफसी फायनान्स लिमिटेड सीआयएन: एल६५९९०एमएच१९९०पीएलसी०५७९२३

नोंदणीकृत कार्यालय: ५०१-५०२, रहेजा चेंबर्स, फ्री प्रेस जनरल मार्ग, निरमन पॉईंट, मुंबई-४०००२१. दूर.:०२२-२२८४४७०१/०७३६, ई-मेल:investorservices@tcfcfinance.com, वेबसाईट:www.tcfcfinance.com

३१वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना वेथे सूचना देण्यात येत आहे की, **टीसीएफसी फायनान्स लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची ३१वी वार्षिक प्तर्वसाधारण सभा (एजीएम) **सोमवार, ८ ऑगस्ट, २०२२** रोजी **स.११.००वा**.(भाप्रवे) व्हिडीओ कॉन्फरन्सींग

सहकार मंत्रालयादारे (एमसीए) दारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क.१४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० व ०२/२०२१ अनुक्रमे दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२० व १३ जानेवारी, २०२१ आणि नन्य इतर लागु तरतुदी आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळद्वारे वितरीत दिनांक १२ मे, २०२०, दिनांक १५ जानेवारी, २०२१ आणि दिनांक १३ मे, २०२२ (सेबी परिपत्रके) नुसार एजीएम सूचना व वार्षिक अहवल २०२१-२२ हे ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने पाठविले जातील. एजीएम सुचना व वार्षिक अहुवाल २०२१-२२ पाठविण्याची प्रक्रिया कंपनीने १४ जुलै, २०२२ रोजी पृण केली आहे. सदस्यांनी नोंद घ्यावी की, एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०२१-२२ च्या वास्तविक प्रती पारविता येणार नाहीत

एजीएम व्हीसी/ओएव्हीएममार्फत होणार असल्याने परिपत्रकानुसार सदस्यांची वास्तविक उपस्थिती आवश्यव नाही. तदनुसार प्रॉक्सीची नियुक्ती एजीएमकरिता उपलब्ध असणार नाही.

उपरोक्त दस्तावेज कंपनीच्या http://www.tcfcfinance.com/wp-content/uploads/2022/07/ Final\_TCFC\_AR2021-22.pdf वेबसाईटवर व स्टॉक एक्सचेंजच्या बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या https:// www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ नुसार आणि त्यातील नियमानुसार आणि सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४४ नुसार कंपनीने सदस्यांना ३१व्या एजीएममध्ये त्यांचे मत विद्युत स्वरूपात देण्याकरिता नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांच्याद्वारे सुविधेमार्फत व्यवसायावर विचार विमर्ष करण्यासाट रिमोट ई-वोटिंग प्रणाली प्रस्तावित केली आहे.

सदस्यांनी खालील बाबींची नोंद घ्यावी:

अ. रिमोट ई-बोटिंग माहिती हे एजीएम सूचनेचा भाग असून व्हीसी स्वरुपात एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी व एजीएममध्ये मतदान करण्यासाठी एजीएम सूचनेत माहिती नमुद आहे

१ ऑगस्ट, २०२२ रोजी कंपनीचे भागभांडवलातील त्यांच्या शेअर्सच्या सरासरीवर सदस्यांचे ई-वोटिंग अधिकार असतील. जर कोणी व्यक्तीने एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि निश्चित तारखेळा भागधारणा घेतळी असेळ त्यांनी एजीएम सूचनेत नमुद्रप्रमाणे ई– वोटिंगकरिता माहितीचे पालन करावे.

रिमोट ई-वोटिंग कालावधीत ४ ऑगस्ट, २०२२ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि ७ ऑगस्ट, २०२२ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. ७ ऑगस्ट, २०२२ रोजी सायं.५.००वा.नंतर एनएसडीएलद्वारे ई-वोटिंग बंद केले जाईल.

नोंद तारीख अर्थात सोमवार, १ ऑगस्ट, २०२२ रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणा कंपनीच्या सदस्यांना रिमोट ई-वोटिंगने किंवा एजीएममध्ये ई-वोटिंग प्रणालीने मत देण्याचा अधिकार असेल रिमोट ई-बोटिंगने मत दिल्यानंतरही सदस्यास एजीएममध्ये सहभागी होता येईल परंत एजीएममध्ये पन्हा म

देता येणार नाही. ई-वोटिंगमार्फत मतदानाची सुविधा एजीएममध्ये उपलब्ध असेल आणि जे सदस्य रिमोट ई-वोटिंगमध्ये मत

देणार नाहीत त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहून ई-बोटिंगने मत देता येईल. एजीएममध्ये उपस्थित राहण्याबाबत व एनएसडीएल ई-वोटिंग प्रणालीने ई-वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा

तक्रारी असल्यास evoting@nsdl.co.in वर ई-मेल करावे. व्हीसीमार्फत एजीएममध्ये सहभागी होण्यास व विद्युत स्वरुपाने मतदान करण्याच्या सुविधेबाबत काही प्रश्न असल्यास **श्री. सागर घुडाते,** वरिष्ठ व्यवस्थापक (एनएसडीएल), नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड, टेड वर्ल्ड. ए विंग. ४था मजला. कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३

येथे कळवावे किंवा evoting@nsdl.co.in वर ई-मेल पाठवावा किंवा संपर्क क्र.०२२-२४९९४३६० व

टीसीएफसी फायनान्स लिमिटेडकरिता सही/

किंजल शेर

कंपनी सचिव

टोल फ्री क्र.१८००-१०२०-९९०/१८००-२२४-४३०.

दिनांक: १४ जुलै, २०२२

## पाण्याचा मुख्य स्रोत पवना धरण आहे. महापालिका सध्या धरणातून ५१० एम एलडी पाणी उचलते.

## ४२ टक्के पाणीसाठा दि.१४

पवना धरणात

Date -

चिंचवडसह मावळवासीयांची तहान भागविणा-या पवना धरण परिसरात पावसाचा जोर कायम आहे. मागील चोवीस तासात १४९ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ५.६९ टक्क्यांनी असून धरणात टक्के 85.36 एकूण पाणीसाठा आहे. पिंपरी चिंचवडसह मावळ भागातील विविध गावांचा

# 

कर्जदार/जामिनदारांचे मागणी सूचना

इक्रीटास स्मॉल फायनान्स बँक लि.

### तामिळनाडू -६००००२. दूर.:०४४-४२९९५०००, ०४४-४२९९५०५०

सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील कर्जदारांनी इक्कीटास हौसिंग फायनान्स लिमिटेड (इएचएफएल)/इक्कीटास फायनान्स लिमिटेड (इएफएल)/इक्कीटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (ईएसएफबी) यांच्याकडून कर्ज घेतले आहे. सदर कर्जदार यांनी त्यांच्या कर्ज खात्याची रक्कम व हफ्ते भरणा करण्यात कसूर केली आहे, म्हणून आरबीआयद्वारे वितरीत मार्गदर्शनानुसार त्यांचे कर्ज खाते नॉन–परफॉर्मिंग ॲसेटस्मध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. प्रतिभूत मालमत्ता, कर्ज व तारखेला देय एकूण थकबाकी रकमेचे तपशील खाली नमुद केले आहे. कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस सुचित करऱ्यात येत आहे की, प्राधिकृत अधिकारी हे खालील स्वाक्षरीकर्ता असून प्रतिभूत धनकोंच्या वतीने सरफायसी कायदा २००२ च्या तरतुदीअंतर्गत खालील कर्जदारांच्या विरोधात कारवाई प्रारंभ केली आहे आणि सदर मालमत्तेसह व्यवहार करू नये, सदर सूनचेपासून ६० दिवसांत त्यांच्या नावा समोर) नमुद थकबाकी रक्कम जमा न केल्यास खालील स्वाक्षरीकर्त्यांकडून मालमत्तेचा ताबा घेऊन विक्री

	•	~~
नाव (शाखेचे नाव)	दिनांक व रक्कम	(स्थावर मालमत्ता)
शाखा: कल्याण	१७.०६.२०२२	निवासी फ्लॅट अर्थात फ्लॅट क्र.१०२, जमीन एम.एच.क्र.१२१/बी/११, तेलिपाडा, क्षेत्र
L.No.:VLPHKLYN0001753	व	सुमारे ५०४.०० चौ.फु., १ला मजला, आर.सी.सी. इमारत, साईकृपा इमारत म्हणून :
अर्जदार: श्री. यशवंत	रु.७१५६८४/-	इमारत, एम.एच.क्र.१२१, तेलिपाडा, बिगरशेत जमीन सर्व्हे क्र.११, हिस्सा क्र.१ पै
माहेसुनी		सीटीएस क्र.८८४३, महसुल गाव कामतघर, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिके
<b>सह-अर्जदार:</b> श्रीमती उमा		मर्यादेत, भिवंडी, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे आणि चतुसिमा: पुर्वेस: परिसर; पश्चिम
माहेसुनी		सुरेश पाटील यांच्या मालकीचे फ्लॅट; उत्तरेस: रघु पुँजारी यांचे मालकीच्या फ्ल
		दक्षिणेस: गंगाराम मित्तापेली यांची मालमत्ता.
ठिकाण : रत्नागिरी, दिनांव	<b>क:</b> १५.०७.२०२	र प्राधिकृत अधिकारी, इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक र्

#### प्रवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यावर चौकशी करणार आहेत:-१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय? ?) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय अ) जगम मिळकत (वर्णन) : रू. १०००/-(अक्षरी रूपये एक हजार फक्त)

ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरंक सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजन चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश

दिले जातील. ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट राज्य मुंबई याचे शिक्क्यानिशी आज दिनाक ०१/०२/२०२२ रोजी दिली



सही/-अधीक्षक (न्याय शाखा), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय

बृहन्मुबई विभाग, मुबई न्यायालय कक्ष क्र. मुंबई येथील शहर दिवाणी न्यायालयात

(वृत्तपत्र प्रकाशनाकरिता सी.पी.सी.चे ओ.व्ही, आर.२०(१-ए)) दावा सादर: २६ एप्रिल. १९९५ दावा दाखल: ५ मे, १९९५ दिवाणी प्रक्रिया १९०८ चे कलम २७, ओ.व्ही, आरआर.१,५,७ व ८ व ०.८, आर. . अन्वये सादर याचिकेच्या उत्तराचे समन्स

एस.सी. दावा क्र.३०४९/१९९५

श्रीमती सिसिली वर्गीस कदमथानु, भारताथ नागारक, नुष्य, ....... ५९, ग्रेट वेस्टर्न इमारत, महाराष्ट्र चेंबर कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई-४०००२३. ....फिर्चार्द

 श्री. रमणलाल जयशंकर त्रिवेदी (मयत) प्रौढ. भारतीय नागरीक. निवास पत्ता: त्रिवेदी इमारत, बल्लभभाई रोड, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई-४०००५६. **२अ) अतुल त्रिवेदी,** कर्ता, श्री. हिम्मतलाल जयशंकर त्रिवेदी एचयुएफ, निवास पत्ता: त्रिवेदी इमारत, वल्लभभाई रोड, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई-४०००५६. श्रीमती सुश्मा विरेंद्रपाल वर्मा, भारतीय नागरिक, मुंबई, व्यवसायाने बिल्डर सुश्मा बिल्डर म्हणून नामे व्यवसाय, पत्ताः एस्प्लनेड मेन्शन, खोली क्र.३

एम.जी. रोड, मुंबई-४०००२३ ...प्रतिवादी (न्यायालय कक्ष क. २ मधील पिठामीन अधिकारी एच. एच. जे. श्री. आर.आ पाठारे यांचे दिनांक ८ जुलै, २०२२ रोजीचा आदेश) ज्याअर्थी वर नामित फियौदीनी तुम्ही वर नामित प्रतिवादींच्या विरोधात दावा संदर्भात

सदर मा. न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे ज्याचा संक्षिप्त अहवाल अ) प्रतिवादींना महाराष्ट्र मालकी सदनिका (नियमन, विकी, व्यवस्थापन आणि हस्तांतरण) अधिनियम, १९६३ आणि अर्बन लॅण्ड (सीलिंग ॲण्ड रेग्युलेशन) ॲक्ट, १९७६ अंतर्गत फ्लॅट क्र.२५, ५वा मजला, इमारत क्र.२, राधा कृष्ण नगर, अधेरी (पूर्व), मुंबई या जागेबाबत विक्री करारनामा करून आणि एम ओ.एफ कायद्याच्या कलम ४ मध्ये प्रदान केल्याप्रमाणे नोंदणी करण्याचे तसेच त्यामधीत पार्किंग लॉटसदा फिर्यादीदारे खरेदी करण्यास मान्य प्रमाणे विक्रीसाठी योग्य

करार अंमलात आणन्याचे त्यांच्या वैधानिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी य माननीय न्यायालयाने आदेश दिले आणि निर्देशित केले. कोर्ट रिसीव्हर, हायकोर्ट, मुंबई किंवा इतर काही योग्य आणि योग्य व्यक्ती यांना फ्लॅर क २८ ५वा मजला हमारत क २ गधा कष्णा नगर अंधेरी (पर्व) मंब सर्व अधिकारांसह पार्किंगची जागा येथील इमारतीच्या संदर्भात आदेश ४०, निया

१. नागरी प्रक्रिया संहिता. १९०८ अंतर्गत रिसीव्हर नियक्त करा. b) दाव्याची सुनावणी आणि अंतिम निपटारा प्रलंबित आहे की प्रतिवादी, त्यांचे एजंट, नोकर यांना संबंधित फ्लॉट क्र.२५, ५वा मजला, इमारत क्र.२, राघा कृष्णा नगर, अंधेरी (पूर्व), मुंबई तसेच पार्किंग लॉट प्रतिवादींकडून वादीने खरेदी करण्याचे मान्य केले, यांच्या संदर्भात व्यवहार करणे किंवा बिल्हेबाट लावणे, वेगळे करणे, भार टाकणे, वापरणे, तृतीय पक्षाचे हित निर्माण करणे याबाबत कोणत्याही प्रकारे प्रतिबंधित करून कायमस्वरूपी मनाई आदेश जारी करू

रोखण्यास माननीय न्यायालयाला आनंद होईल. दाव्याची सनावणी आणि अंतिम निपटारा प्रलंबित आहे की प्रतिवादी, त्यां एजर, नोकस यांना संबंधित फ्लॅट क्र.२५, ५वा मजला, इमारत क्र.२, राघा कृष्णा नगर, अंधेरी (पूर्व), मुंबई तसेच पार्किंग लॉट प्रतिवादींकडून वादीने खरेदी करण्याचे मान्य केले, यांच्या संदर्भात व्यवहार करणे किंवा विल्हेवाट लावणे, वेगळे करणे, भार टाकणे, वापरणे, तृतीय पक्षाचे हित निर्माण करणे याबाबत

कोणत्याही प्रकारे रोखण्यास माननीय न्यायालयाला आनंद होईल वरील विनंती (ब) आणि (ड) नुसार अधातंरिम व अंतरिम सहाय्य प्रदान करणे ь) सदर दाव्याचे शुल्क फिर्यादीस देण्यात यावे.

. ) खटल्याचे स्वरूप आणि परिस्थितीनुसार असे इतर आणि पुढील सवलती मंजूर म्हाला येथे समन्स देण्यात येत आहे की, सदर मा. न्यायालयासमक्ष **१८ जुलै, २०२२** रोजी स.११.००वा. व्यक्तिश: किंवा सदर प्रस्ताव सूचनेसंदर्भात सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ ाकेल अशा विकलामार्फत किंवा असा एखादी व्यक्ती जो वर नमूद फिर्यादींच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देऊ शकेल अशा इतर व्यक्तीसोबत उपस्थित रहावे आणि तमच्य उपस्थितीकरिता प्रस्ताव सूचनेच्या अंतीम निवारणासाठी तारीख निश्चित केली असल्याने तम्ही त्या तारखेला तमचे सर्व साक्षीदार सादर करावे आणि तम्हाला येथे सूचना देण्यात येत आहे की, वर नमूद तारखेला तुम्ही गैरहजर राहिल्यास प्रस्तावाच पुचना सुनावली जाईल आणि तुमच्या गैरहजेरीत निर्णय दिला जाईल आणि तुमच्य प्रकरणाच्या पृष्ठयर्थ तुमची इच्छा असल्यास फिर्यादींच्या प्रकरणासंदर्भातील पुराव

माझ्या हस्ते व न्यायालयाच्या शिक्क्यानिशी देण्यात आले. निबंधकाकरित

आज दिनांक १३ जुलै, २०२२ शिका शहर दिवाणी न्यायालय, मुंब **अरुण पानिकर,** याचिकाकर्तांचे वकील चेंबर क्र.२, ४था मजला, मस्जिद मनोर, १६, होमी मोदी स्ट्रीट, बॉम्बे हाऊसजवळ, फोर्ट, मुंबई-४०००२३.

प्रतिभृत मालमत्तेचे वर्णन

#### (पुर्वीची इक्वीटास फायनान्स लि.) नोंदणीकृत कार्यालय : क्र.७६९, स्पेन्सर प्लाझा, ४था मजला, फेझ-२, अन्ना सलाई, चेन्नई,

मागणी सूचना

करण्यासह सरफायसी कायद्याचे कलम १३ चे उपकलम (४) अन्वये एक किंवा अधिक अधिकारांचा वापर केला जाईल.

ादनाका प्रसक्षम	(स्थापर मालमता)		
१७.०६.२०२२	निवासी फ्लॅट अर्थात फ्लॅट क्र.१०२, जमीन एम.एच.क्र.१२१/बी/११, तेलिपाडा, क्षेत्रफळ		
व	सुमारे ५०४.०० चौ.फु., १ला मजला, आर.सी.सी. इमारत, साईकृपा इमारत म्हणून ज्ञात		
रु.७१५६८४/-	इमारत, एम.एच.क्र.१२१, तेलिपाडा, बिगरशेत जमीन सर्व्हे क्र.११, हिस्सा क्र.१ पैकी,		
	सीटीएस क्र.८८४३, महसुल गाव कामतघर, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या		
	मर्यादेत, भिवंडी, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे आणि चतुसिमा: पुर्वेस: परिसर; पश्चिमेस:		
	सुरेश पाटील यांच्या मालकीचे फ्लॅट; उत्तरेस: रघु पुजारी यांचे मालकीच्या फ्लॅट;		
	दक्षिणेसः गंगाराम मित्तापेली यांची मालमत्ता.		
ठिकाण : रत्नागिरी, दिनांक: १५.०७.२०२२ प्राधिकृत अधिकारी, इक्रीटास स्मॉल फायनान्स बँक लि.			
	१७.०६.२०२२ व ह.७१५६८४/-		